



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ७]

मंगळवार, जानेवारी ३०, २०१८/माघ १०, शके १९३९

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.— भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-२
---	---------------

दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी माननीय राष्ट्रपतींनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,  
प्रभारी सचिव (विधि विधान),  
महाराष्ट्र शासन,  
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६.

(मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम).

भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

१९३२ च्या ९. **ज्याअर्थी**, भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ हा महाराष्ट्र राज्यास लागू असताना, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, त्यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. (१) या अधिनियमास, भारतीय भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१७ असे म्हणावे. संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(१)

(२) तो, राज्य शासन, **राजपत्रातील** अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल.

सन १९३२ चा  
अधिनियम क्रमांक  
९ याच्या कलम  
५९-क-१ ची  
सुधारणा.

२. भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा १९३२  
करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्याला लागू असताना, त्याच्या कलम ५९-क-१ मध्ये, “शंभर रुपये” चा ९.  
या मजकुराऐवजी, “एक हजार रुपये” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९३२ चा  
अधिनियम क्रमांक  
९ याच्या कलम  
६९-क ऐवजी  
नवीन कलम  
दाखल करणे.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६९-क ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :—

कलम ६०, ६१,  
६२ किंवा ६३ चे  
अनुपालन  
करण्यात विलंब  
झाल्याबद्दल  
आकार.

“६९-क. कोणत्याही नोंदणी केलेल्या पेढीसंबंधात, कलम ६०, ६१, ६२ किंवा, यथास्थिति, ६३ अन्वये कोणतेही निवेदन, खबर किंवा नोटीस त्या कलमात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत निबंधकाकडे पाठविण्यात किंवा त्याला ती देण्यात आलेली नसेल तर, निबंधकास, ते निवेदन, खबर पाठविताना किंवा ती नोटीस देताना झालेल्या विलंबासाठी त्या कलमात विनिर्दिष्ट केलेली मुदत समाप्त होण्याची तारीख आणि प्रदान करण्याची तारीख या दरम्यानच्या मुदती संबंधात प्रत्येक वर्षासाठी किंवा त्याच्या भागासाठी दोन हजार रुपये दराने आकार प्रदान केल्यावर पेढीशी संबंधित अभिलेखांमध्ये योग्य त्या सुधारणा करता येतील.”.